

ISHWARSHAKTI HOLDINGS & TRADERS LIMITED

Regd., Office: Seksaria Chambers, 5th Floor, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai – 400001
Tel.: 4050 0900 - 4050 0999 Fax: 9122 22624989 E-mail ID: ishwarshakti@rediffmail.com
CIN: L51100MH1983PLC030782

August 7, 2024

To,
BSE Limited
Corporate Relationship Department
1st Floor, Rotunda Building,
P J Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001
Scrip Code: 506161

Subject: Newspaper Publication of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2024

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing the Standalone Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2024 being published in the following Newspapers on August 7, 2024:

1. The Free Press Journal (English Edition)
2. Navshakti (Marathi Edition)

This is for the information and records of the Exchange.

Thanking You.

Yours faithfully,

For Ishwarshakti Holdings & Traders Limited

**Sameer Kisan
Khedekar**

Digitally signed by Sameer
Kisan Khedekar
Date: 2024.08.07 12:23:47
+05'30'

Sameer Khedekar

Company Secretary & Compliance Officer

Membership No. 38695

E-Procurement cell
Office of the Executive Officer
Nagar Panchayat Mahagama, Jharkhand
Urban Development & Housing Department

e-procurement Notice
Very short Tender notice

NIT No. - UDD/NPM/03/2024-25, **Date:-05.08.2024**
जायकांक-515 / नॉवॉ, महामागा, दिनांक-05.08.2024

Sl. No.	E-TENDER REF NO.	NAME OF WORK	TENDER VALUE	TIME OF COMPLETION	EARNEST MONEY DEPOSIT	BID DOCUMENT FEES	
1	UDD/NPM/03/2024-25	Construction & Commissioning of Fecal Sludge Treatment Plant of Capacity 4 KLD at Mahagama town (Jharkhand) followed by Operation and Maintenance including desludging operations for 5 years	Construction Cost: ₹ 1,95,75,938.00 Operation & Maintenance Cost: ₹ 85,75,397.00 Total: ₹ 2,81,51,335.00	1 year of construction which comprises 9 months of construction and 3 months of defect liability period including one month of trial run and 5 years of O&M post DLP's	₹ 2,81,500	₹ 10,000/- (Rupees Ten Thousand Only); non-refundable	
2	Date of Publication of tender on website						13-08-2024
3	Closing date and time for receipt of tender on website						23-08-2024
4	Opening date and time of opening of technical bid						24-08-2024
5	Name and address of office inviting tender						Office of Executive Officer, Nagar Panchayat Mahagama.
6	Helpline number of e-procurement cell						+91 821098835

NOTE: AUTHORITY RESERVES THE RIGHT TO CANCEL TENDER WITHOUT SIGHTING ANY REASON THEREOF. FURTHER DETAILS CAN BE SEEN ON WEBSITE <http://jharkhand.tenders.gov.in>

Executive Officer
Nagar Panchayat Mahagama

PR.NO.331971 Urban Development and Housing(24-25):D

ICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd Ground Floor, Akkruti Centre, MIDC, Near Telephone Exchange, Opp Akkruti Star, Andheri East, Mumbai- 400093

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Borrower/s and Public at large that the Secured Creditor - ICICI Bank Limited is in process of selling the below mentioned secured property/ies under Section 13 (4) sub rule 9 of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Sr No	Borrower's Name	Property Address of Secured Asset/ Asset to be Enforced	Outstanding Amount as on August 05, 2024
1.	Mr. Dharmaraj Vaman Joshi (Borrower) Loan Account No. LBMUM00004859717 LBMUM00004941772	Flat No.318, 4th Floor, C Wing, Jain Palace Co-Operative Housing Society Ltd, Cabin Cross Road, Old Sr No.65, New Sr.No.103, Hissa No.3, In Village Khari, Bhayander East, Thane-401105, Admeasuring Area of 63.20 Sq. Mtr, Built Up Area Along With The Terrace of 27.88 Sq. Mtr.	Rs. 35,19,975/-

The Secured Creditor - ICICI Bank Limited has decided to dispose off the said property/ies on date August 28, 2024 through Private Treaty. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned and restrained not to deal with the Secured/Mortgaged Property/ies in any manner in terms of Section 13 (13) of the Securitization Act (SARFAESI) and any dealing with the property/ies will be subject to the charge of ICICI Bank Limited for the amounts and further interests thereon. The Mortgagee/ Noticee are given last chance to pay the total dues with further interest till August 27, 2024 before 02.00 PM failing which, the secured property/ies will be sold as per schedule.

Date : August 07, 2024
Place : Mumbai

Sd/- Authorized Officer
ICICI Bank Limited

PUBLIC NOTICE

This is to inform the Public that my clients intends to Purchase Industrial Gala No. 008, on the Ground Floor, in building No. 1 known as "UNICO INDUSTRIAL PARK" now the society known as "UNICO INDUSTRIAL PARK BLDG NO.1 PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED", constructed on land bearing Survey No.34, Hissa No. 2, lying, being and situated at Village Satvalli, Taluka Vasai, District Palghar, from (1) Mr. Gurnam Singh Kanth & (2) Mrs. Darshan Kaur, therefore we are calling objection/claims, if any person/s or institution/s having any right, title, interest, claim or objections in respect of the said Industrial Gala, should send their claims/objections by way of Gifts, Sell, Inheritance, to me in writing at Shop No. 2, 3 & 4, Clement Residency, Opposite Stella Petrol Pump, Vasai West, Palghar 401202, with documentary evidence in support thereof within 14 days of publication of this Notice, failing which all such claims, actions if any, shall be deemed to have been waived.

Sd/-
Advocate Kiran Parab

Date: 07-08-2024

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी विद्युत विभाग

प्रथम ई-निविदा सूचना क्रमांक ७, सन २०२४-२५

भिवंडी पूर्व मतदार संघातील विविध ठिकाणी नागरी स्थानिक संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करणे या योजने अंतर्गत (महानगरपालिका) हायमास्ट लाईट बसविणेकामी निविदा महानगरपालिकेचे संकेतस्थळावर दिनांक ०७/०८/२०२४ ते १४/०८/२०२४ पर्यंत उपलब्ध आहेत. तरी ऑनलाईन निविदा संकेतस्थळावर (mahatenders.gov.in) दिनांक १४/०८/२०२४ पर्यंत ३.०० वाजेपर्यंत मागविणेत येत आहेत.

सही/-
(सचिन नाईक)
शहर अभियंता
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी

GIC HOUSING FINANCE LTD.

YOUR ROAD TO A DREAM HOME

CIN NO. L65922MH1989PLC054583

Regd. Office : 6th Floor, National Insurance Bldg., 14, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai - 400 020. | Website: www.gichfindia.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

Sr. No	PARTICULARS	Quarter Ended (30/06/2024)	Quarter Ended (30/06/2023)	Previous Year Ended (31/03/2024)
		(Reviewed)	(Reviewed)	(Audited)
1	Total Income from operations	27,718	27,104	1,06,964
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,687	4,193	20,391
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	4,687	4,193	20,391
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,896	3,181	15,116
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,946	3,134	15,357
6	Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10/-)	5,385	5,385	5,385
7	Reserves as at 31st March (Audited)	1,77,477	1,64,543	1,77,477
8	Securities Premium Account	11,699	11,699	11,699
9	Net Worth (Audited)	1,82,865	1,69,931	1,82,865
10	Paid up Debt capital/Outstanding Debt	8,56,777	9,00,965	8,56,329
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio	4.59	5.21	4.68
13	Earning Per Share (EPS) on Face Value ₹ 10/-			
	(a) Basic	7.23	5.91	28.07
	(b) Diluted	7.23	5.91	28.07
		Not Annualised	Not Annualised	Annualised
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debtenture Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
17	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable

- Notes:**
- (a) The above is an extract of the detailed format of unaudited standalone financial results for the quarter ended June 30, 2024 filed with National Stock Exchange of India Limited and BSE Limited under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited standalone financial results are available on the National Stock Exchange of India Ltd. website (URL: <https://www.nseindia.com>), BSE Limited website (URL: <https://www.bseindia.com>) and on the website of the Company (URL: <https://www.gichfindia.com>).
- (b) In compliance with Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the above unaudited Standalone Financial Results for quarter ended June 30, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meeting held on August 06, 2024 and have been subjected to review by the Statutory Auditors of the Company.
- (c) For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made and available on the National Stock Exchange of India Ltd. website (URL: <https://www.nseindia.com>), BSE Limited website (URL: <https://www.bseindia.com>) and on the website of the Company (URL: <https://www.gichfindia.com>).
- (d) There are no changes in the accounting policies for the quarter ended June 30, 2024 and there is no impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item.
- (e) Figures for the previous period / year have been regrouped / reclassified wherever necessary in order to make them comparable with figures for the quarter ended June 30, 2024.

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

Sr. No	PARTICULARS	Quarter Ended (30/06/2024)	Quarter Ended (30/06/2023)	Previous Year Ended (31/03/2024)
		(Reviewed)	(Reviewed)	(Audited)
1	Total Income from operations	27,719	27,105	1,06,968
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,691	4,196	20,416
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	4,691	4,196	20,416
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,899	3,184	15,135
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,949	3,137	15,376
6	Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10/-)	5,385	5,385	5,385
7	Reserves as at 31st March (Audited)	1,77,495	1,64,542	1,77,495
8	Securities Premium Account	11,699	11,699	11,699
9	Net Worth (Audited)	1,82,883	1,69,930	1,82,883
10	Paid up Debt capital/Outstanding Debt	8,56,777	9,00,965	8,56,329
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio	4.59	5.21	4.68
13	Earning Per Share (EPS) on Face Value ₹ 10/-			
	(a) Basic	7.24	5.91	28.11
	(b) Diluted	7.24	5.91	28.11
		Not Annualised	Not Annualised	Annualised
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debtenture Redemption Reserve	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
17	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable

- Notes:**
- (a) The above is an extract of the detailed format of unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 filed with National Stock Exchange of India Limited and BSE Limited under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited consolidated financial results are available on the National Stock Exchange of India Ltd. website (URL: <https://www.nseindia.com>), BSE Limited website (URL: <https://www.bseindia.com>) and on the website of the Company (URL: <https://www.gichfindia.com>).
- (b) In compliance with Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the above Unaudited Consolidated Financial Results for quarter ended June 30, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meeting held on August 06, 2024 and have been subjected to review by the Statutory Auditors of the Company.
- (c) For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made and available on the National Stock Exchange of India Ltd. website (URL: <https://www.nseindia.com>), BSE Limited website (URL: <https://www.bseindia.com>) and on the website of the Company (URL: <https://www.gichfindia.com>).
- (d) There are no changes in the accounting policies for the quarter June 30, 2024 and there is no impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item.
- (e) Figures for the previous period / year have been regrouped / reclassified wherever necessary in order to make them comparable with figures for the quarter ended June 30, 2024.

For and on behalf of the Board
Sd/-
Paul Lobo
Managing Director & CEO
DIN No: 09787223

Place : Mumbai
Date : August 06, 2024

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of **Rekhaben Arvindkumar Harikisan, Hansa Jaivadan Khatri, Gitaben Arjunbhai Chhibha and Dharmistha Arjunbhai Narotam ("Owners")** in respect of Flat No. 703, admeasuring approximately 595 square feet carpet area (as per the records of the Society) ("Flat"), on the 7th floor of the building known as 'Anand of Tirupati Apartments', situated at Bhulabhai Desai Road, Mahalaxmi Mandir, Cumballa Hill, Mumbai - 400 026 ("Building") belonging to the Tirupati Mahalaxmi Co-operative Housing Society Limited ("Society"), constructed on all that piece and parcel of land bearing 47555 situate lying and being in the Division of Malabar and Cumballa Hill and in the Registration District of Mumbai City ("Flat") and represented by 5 (five) fully paid up shares having a face value of Rs. 50/- (Rupees Fifty) each, bearing Distinctive Nos. from 321 to 325 (both inclusive) bearing Share Certificate No. 65 issued by the Society (the Flat and the Shares are collectively referred to as the "Premises").

Any and all persons having any right, title, interest, benefit, claim, or demand, in or to the Premises, or any part thereof including the right of and by way of sale, assignment, transfer, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, licence, possession, use, occupation, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/settlement, will, testamentary instrument, probate, letters of administration, easement, maintenance, Decree or Order of any Court of Law, agreement, or otherwise howsoever, are hereby required to make the same known, in writing, together with certified true copies of documentary proof in support thereof, to the undersigned at the below mentioned email address or postal address, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which the claim of such person shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes and not binding in any manner whatsoever.

Dated this 7th day of August, 2024

Sd/-
Integrum Legal
Advocates and Solicitors
302, Jannabhoomi Chambers, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Fort, Mumbai-400001. Email: frontdesk@integrum.co.in

SIKOZY REALTORS LIMITED
Registered office - B-3, Trishul Apartment, Village Mudre Khurd, Taluka-Karjat, Dist-Raigad - 410 201.
CIN : L45200MH1992PLC067837

NOTICE FOR BOARD MEETING

Notice is hereby given that meeting of the Board of Director of the Company will be held on Wednesday 14th August, 2024 at the registered office of the company inter alia to approve & take on record the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2024.

For Sikozy Realtors Ltd
Mangesh Kesarkar
Chief Financial Officer
DATE: 06-08-2024 PLACE: MUMBAI

Saraswat Bank
Saraswat Co-operative Bank Ltd.
(Registered Bank)

POSSESSION NOTICE
(Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being Authorised Officer of **Saraswat Co-op. Bank Limited**, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of power conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notice dated 11.12.2023 calling upon the **Principal / Borrower : M/s. Kamat & Company, Partner / Guarantor : Late Shri. Kamat Vyankatesh Govind, Late Shri. Kamat Mukund Ramchandra, Mr. Kamat Girish Mukund, Mr. Kamat Amit Vyankatesh** to repay the amount mentioned in the notice being **₹ 21,25,442 (Rs. Twenty One Lakh Twenty Five Thousand Four Hundred and Forty Two Only)** as on 01.12.2023 plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower / Mortgagee / Partner / Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower / Mortgagee / Partner / Guarantor and the Public in General that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 02.08.2024.

The Borrower / Mortgagee / Partner / Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Saraswat Co-op. Bank Limited**, for total outstanding amount of being **₹ 21,25,442/- (Rs. Twenty One Lakh Twenty Five Thousand Four Hundred and Forty Two Only)** as on 01.12.2023 plus interest thereon.

The Borrower / Mortgagee / Partner / Guarantor attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property
Equitable Mortgage of All that premises lying being & situated at **Flat No. A/H/F/1 on 1st Floor & B/H/G/1 on Ground Floor** having an approximate total area admeasuring about 111 Sq. Mtr. (Super built-up area) in the society known as "**Sai Narayan CHSL**," in the project known as "Aroamento SN Denom-Inacoo Especial", bearing Survey No. 42, P.T. Sheet No. 59, Old Survey No. 27, situated at Sai Narayan Co-operative Housing Society Limited, Rondawada, Near Theatre El-Monte, Vasco-Da-Gama, Goa owned by **M/s. Kamat & Company.**
Date : 02.08.2024
Place : Goa

Sd/-
Authorised Officer
Saraswat Co-op. Bank Ltd.,
74/C, Samadhan Building, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai 400 028
Tel. No. 8828805609 / 8657043713 / 14 / 15

ARCO LEASING LIMITED
Registered Office: Plot No.123, Street No.17, MIDC, Marol, Andheri (East), Mumbai - 400093
Tel.: +91-22-28217222 • Email Id: arcoleasing17@gmail.com
CIN: L65910MH1984PLC031957

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

Particulars	Standalone				Consolidated			
	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
Total Income from operations	-	-	-	-	3.71	3.65	3.69	14.85
Other Income	0.43	0.38	0.31	1.28	0.43	0.38	0.31	1.28
Total Income	0.43	0.38	0.31	1.28	4.14	4.03	4.00	16.13
Net Profit / (Loss) for the year (before Tax, Exceptional items)	0.22	(3.17)	(2.20)	(12.33)	3.93	(40.60)	1.49	(39.03)
Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional items)	0.22	(3.17)	(2.20)	(12.33)	3.93	(40.60)	1.49	(39.03)
Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional items)	0.22	(3.17)	(2.20)	(12.33)	2.99	(37.90)	0.57	(39.03)
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the year and other comprehensive income]	0.22	(3.17)	(2.20)	(12.33)	2.99	(37.90)	0.57	(39.03)
Paid up Equity Share Capital (Face Value: ₹ 10 per share)	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01
Other Equity (excluding revaluation reserves)	-	-	-	(55.91)	-	-	-	(83.06)
Earnings Per Share (Basic) (₹*)	0.09	(1.32)	(0.92)	(5.13)	1.25	(15.79)	0.24	(16.25)
Earnings Per Share (Diluted) (₹*)	0.09	(1.32)	(0.92)	(5.13)	1.25	(15.79)	0.24	(16.25)
(*Not Annualised)								

- Notes:**
- (i). The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 05, 2024.
- (ii). The above is an extract of the detailed format of unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange, [bseindia.com](http://www.bseindia.com)

For and on behalf of the Board of Directors
NARENDRA RUIA
Director / Chairman
DIN: 01228312

Place: Mumbai
Date: August 5, 2024

ISHWARSHAKTI HOLDINGS & TRADERS LIMITED

CIN : L51100MH1983PLC030782
Regd. Office: Sekaria Chambers, 5th floor, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai 400 001.
Statement of Standalone Unaudited Financial Results for the First Quarter Ended 30th June, 2024

Sr. Particulars	(Amount in Thousands, Except Earning Per Share)		
	Quarter Ended (Post-Demerger)	Quarter Ended (Post-Demerger)	Year Ended (Post-Demerger)
	30-06-2024	30-06-2023	31-03-2024
	Unaudited	Unaudited	Audited
1 Total Income from Operations (Net)	6,369.90	3,341.98	20,379.40
2 Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary Items)	701.14	2,285.46	3,654.85
3 Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary Items)	701.14	2,285.46	3,654.85
4 Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary Items)	535.50	1,895.39	3,032.96
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	535.50	1,876.22	3,032.96
6 Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/- each)	14,400.00	14,400.00	14,400.00
7 Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	(1,389.13)
8 Earnings per share (of ₹ 10/- each) (not annualised)	0.37	1.32	2.11

- Notes:**
1. The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results of the Company for the First Quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results of the Company are posted on Company's website (www.ishwarshakti.com) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the Company's shares are listed.
2. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 14th August, 2024. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
3. The Hon. National Company Law Tribunal, Mumbai Bench vide its order dated 10th April, 2024 has approved the Scheme of Arrangement of Sekaria Industries Private Limited ("Demerged Company No. 1") and Sekaria Agritech Private Limited ("Resulting Company No. 1") and Ishwarshakti Holdings & Traders Limited ("Demerged Company No. 2") with Sekaria Finance Limited ("Resulting Company No. 2") and their respective shareholders ("the Scheme"). The appointed date in terms of the said Scheme is 1st April, 2021. Hence the results for the current quarter / year and earlier quarters / year are presented after giving effect to the terms and conditions mentioned in the said scheme of Demerger.

Place : Mumbai
Date : 6th August, 2024

For Ishwarshakti Holdings & Traders Limited
Geeta Sekaria
Managing Director (DIN: 06960055)

EUROTEX INDUSTRIES AND EXPORTS LIMITED

Regd. Office: 1110, Raheja Chambers, 11th Floor, 213, Nariman Point, Mumbai - 400 021.
Tel.: 022 6630 1400 • Fax: 022 2204 4139 • Website: www.eurotexgroup.in

सार्वजनिक सूचना

या मार्फत सार्वजनिकपणे सूचित केले जाते की, आमचे अशील पंचगणी, उपनिबंधन उप-जिल्हा वई, जिल्हा सातारा उत्तर येथे स्थित अंतिम प्लॉट क्रमांक २१५, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे १ एकर इतके आहे जे ४.०४७ चौरस मीटरावर विस्तारलेले आहे, येथे ("मालमत्ता") उभारलेल्या संरचनेसहित, (१) श्रीमती मरियम अफझल पटका, (२) श्रीमती नाहिद शब्बीर पटका, (३) श्रीमती समीरा नोशाद पटका आणि (४) श्रीमती फरजाना रियाझम पटका ("मालक") यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. त्यांनी आमहाला सांगितले आहे की ते सदर मालमतेचे संपूर्ण मालक आहेत, ज्याची अधिक तपशीलवार माहिती खालील वेळापत्रकात दिली आहे. त्यामुळे, सर्व व्यक्ती/व्यक्तींना ज्यांचा सदर मालमतेवर अथवा त्याच्या कोणत्याही भागावर करार, वाटप पत्र, अटी पत्रक, समझौता करारनामा, कृती, विकास करार, संयुक्त विकास करार आणि इतर व्यवस्था किंवा अन्यथा कोणत्याही मालमतेवर किंवा त्याच्या हक्कावर परिणाम करणारा, उत्तराधिकार, कब्जा, विकास/पुनर्विकास, भेट, भाडेपट्टा, सोडून देणे आणि परवाना, ओझर, शुल्क विवसाय, देखभाल/सोय, विक्री, हस्तांतरण, महाण/गिर्वा, हमी, आदान-प्रदान, कर्ज/प्रगती, कर्ज निपटारा, कुटुंब निपटारा, निरोध किंवा कोणत्याही न्यायालयाच्या, न्यायाधिकरणाच्या, राज्य किंवा वैधानिक प्राधिकरणाच्या किंवा मध्यस्थीच्या आदेशानुसार किंवा कोणत्याही करार आणि / किंवा वाहननामा, परवाना किंवा कोणत्याही द्याव्याच्या किंवा मागण्याच्या बाबतीत त्यालाचनीन किंवा अन्यथा किंवा अन्यथा कोणताही हक्क, अधिकार, मागणी किंवा खासियत असेल ते सर्व, लेखी स्वरूपात, खालील पत्त्यावर या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सदर दावे, मागण्या किंवा हक्कांवर आधारित सर्व कागदपत्रांच्या प्रतीसह आमहाला कळवावे, अपयशी झाल्यास सर्व अशा दाव्यांना, मागण्यांना आणि / किंवा हक्कांना सोडून दिले गेले असे समजले जाईल आणि ते आमच्या अशीलावर वायबकाक राहणार नाहीत, जो त्याला कोणत्याही संदर्भाने/समानाने विचारत न घेता, त्या संपत्तीची विक्री करण्यास पुढे जाईल.

येथे उल्लेखित मालमतेची तपशीलवार घाटी (मालमतेचे वर्णन)
पंचगणी, उपनिबंधन उप-जिल्हा वई, जिल्हा सातारा उत्तर, महाराष्ट्र - ४१२ ८०५ येथे स्थित टाउन प्लॅनिंग स्कीम - मध्ये अंतिम प्लॉट क्रमांक २१५ असलेली सर्व जमीन, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे १ एकर इतके आहे जे ४.०४७ चौरस मीटरांपर्यंत आहे, तसेच त्यावर "अंडरक्लिफ" नावाची संरचना उभी आहे ज्याचे क्षेत्रफळ सुमारे ३५०० चौरस फूट इतके आहे, जे ३२५ चौरस मीटरांपर्यंत आहे आणि खालीलप्रमाणे सीमाबद्ध आहे:
पूर्वेकडे ३० फूट रिग रोडकडे; पश्चिमेकडे: प्लॉट क्रमांक २१६ कडे; दक्षिणेकडे ३० फूट रिग रोडकडे; उत्तरेकडे: प्लॉट क्रमांक २१४ कडे. दिनांक ७ ऑगस्ट २०२४ सही -
कु. अनुजा किरिया
वरिष्ठ भागीदार
मेसर्स परिनाम लॉ असोसिएट्स
चौथा मजला, एम्सप्रेंस टॉवर्स,
रामनाथ गोपाळ मार्ग,
नरिमान पॉइंट, मुंबई - ४०० ०२१

RAVINDRA ENERGY LIMITED

Regd. Office: BC 105, Havelock Road, Camp, Belgaum-590001, Karnataka, India
Tel. No: +91-831-2406600, Fax No: +91-831-2443224 | CIN: L40104KA1980PLC075720 | Website: www.ravindraenergy.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(₹ in Million, except per share data)

S. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended	
		June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue	35.06	158.18	242.63	606.42	227.10	301.19	577.79	1,309.67
2	Net Profit before tax (before Exceptional Items)	(9.18)	59.88	39.32	107.50	3.03	21.05	63.56	186.55
3	Net Profit before tax (after Exceptional Items)	80.50	59.88	39.32	107.50	77.95	(624.05)	63.56	(458.55)
4	Net Profit after tax (after Exceptional Items)	60.69	60.13	39.58	108.43	56.97	(633.59)	34.50	(508.58)
5	Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	60.69	60.16	39.58	108.46	55.86	(633.93)	34.03	(508.92)
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,544.80	1,544.80	1,376.80	1,544.80	1,544.80	1,544.80	1,376.80	1,544.80
7	Other Equity	-	-	-	(91.25)	-	-	-	(90.85)
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/-each) (not annualised) (In ₹)								
	(i) Basic	0.40	0.41	0.29	0.74	0.37	(4.29)	0.26	(3.48)
	(ii) Diluted	0.40	0.41	0.29	0.74	0.37	(4.29)	0.26	(3.48)

Note: The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the stock exchanges websites (www.bseindia.com) and on company's website (www.ravindraenergy.com)

For Ravindra Energy Limited
Sd/-
Chairperson

Place : Mumbai
Date : August 05, 2024

EPIC ENERGY LIMITED

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C, Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.biz, Tel.: +91-22-8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

(₹ In Lakhs)

Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended
	30.06.2024	31.03.2024	30.06.2023
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
(1) Total Income from operations (net)	63.49	151.98	58.45
(2) Net Profit (+)/ Loss (-) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	13.95	23.62	7.58
(3) Net Profit (+)/ Loss (-) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	13.95	23.62	7.58
(4) Net Profit (+)/ Loss (-) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	14.94	24.50	8.52
(5) Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	14.94	24.50	8.52
(6) Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-
(8) Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)			
(i) Basic	0.21	0.34	0.12
(ii) diluted	0.21	0.34	0.12

Note: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format of the Quarterly /Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com)

for EPIC ENERGY LIMITED
Sd/-
Director

Navi Mumbai
05.08.2024

इश्वरशक्ती होल्डिंग अॅण्ड ट्रेडर्स लिमिटेड

सीआयएन: एल६५१०एमएच१९८४पीएलसी०३१९५७
नों. कार्यालय: सेक्टर १६, ५ वा मजला, १३१, नर्मदादास मस्तर रोड, फोर्ट, मुंबई-४०००११.
३० जून, २०२४ रोजी संपलेल्या पहिली तिमाहीकरिता अंतिम अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा विवरण

अ. क्र.	वर्णन	(रुपय हजारांमध्ये, प्रतीअर प्राची वाज्यू)		
		संपलेली तिमाही (दिवस नंदा)	संपलेली तिमाही (दिवस नंदा)	संपलेले वर्ष (दिवस नंदा)
		३०-०६-२०२४	३०-०६-२०२३	३१-०३-२०२४
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६,३६६.९०	३,३४१.९८	२०,३७५.४०
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अनन्य साधारण बाबीपूर्वी)	७०.१४	२,२८५.४६	३,६५४.८५
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबी पश्चात)	७०.१४	२,२८५.४६	३,६५४.८५
४	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबी पश्चात)	५३.५०	१,८९५.३९	३,०३२.९६
५	कालावधीकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा (करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	५३.५०	१,८७६.२२	३,०३२.९६
६	भरणा झालेले समाधान भांडवल (पयलेकी रु. १०/- चे दर्जाने सूच्य)	१५,४००.००	१५,४००.००	१५,४००.००
७	पुनर्व्यवस्थित राखीव वाज्यू राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेमांडाने दर्जविल्यानुसार)	-	-	(१,३२८.१३)
८	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (आवृत्तिकीकृत)	-	-	-
	मूल्य आणि सौमिक्य	०.३७	१.३२	२.११

टीपः
१. वेबी (लिस्टिंग) ऑडिओग्राफ अॅण्ड डिस्कलॉजर (रिक्वायर्समेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या पहिली तिमाही करिता कंपनीच्या अंतिम अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. कंपनीच्या विमाही निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीचे वेबसाईट (www.ishwarshakti.com) आणि कंपनीचे वेबसेट सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
२. वित्तीय निष्कर्ष १४ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलीकृत करण्यात आले आणि संचालक मंडळद्वारे मंजूर करण्यात आले. वित्तीय निष्कर्ष कंपनी अतिवित्त, २०१३ च्या करम १३३ अंतर्गत विलियम हॉड्जिन अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स (इड एएन) आणि प्रोबन्स असेल त्याप्रमाणे अन्य मान्यतासम लेखापरीक्षण आणि योगदानावर तयार करण्यात आले आहेत.
३. समानाधिकारित वित्तीय निष्कर्षांच्या न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने तिच्या १० ऑगस्ट, २०२४ दिनांक आदेश नं. १०३१/२०२४ प्रसिद्ध केलेल्या लिटिगिडि ("विवादात कंपनी क्र. १") आणि कंपनीच्या अडिटेड प्रारंभिक लिटिगिडि ("पहिली वेबी कंपनी क्र. १") आणि इश्वरशक्ती होल्डिंग अॅण्ड ट्रेडर्स लिमिटेड ("विवादात कंपनी क्र. २") या संदर्भात कायदा न्यायालय लिटिगिडि ("पहिली वेबी कंपनी क्र. २") आणि त्यांचे संबंधित भाग्यकारकांच्या वकालतद्वारे कोर्टाने ("कोर्टा") या मुंबई दिले आहे. इश्वरशक्ती वित्तीय निष्कर्षांच्या आणि मागील तिमाही/वर्षाच्या निष्कर्षांच्या दिवस नंदा वर कोर्टाने कोर्टाने न्याय न्याय अटी आणि शर्तीला प्रभाव दिल्याने सादर केले आहे.

इश्वरशक्ती होल्डिंग अॅण्ड ट्रेडर्स लिमिटेडकरिता
नों. संचालक
व्यवस्थापकीय संचालक (सीआयएन): ०६१६००५५

ठिकाण: मुंबई
दिनांक: ०६ ऑगस्ट, २०२४

आर्को लिजिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. १२३, स्ट्रीट क्र. १७, एमआयडीसी, मरोळ, अंधेरे (पूर्व), मुंबई-४०० ०९३
दू.: +९१-२२-२२२१७२२२ ईमेल आयडी: arcolensingltd@gmail.com
सीआयएन: एल६५१०एमएच१९८४पीएलसी०३१९५७

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	अंतिम				एकत्रित			
	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
	३०.०६.२०२४ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०६.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०६.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०६.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ अलेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	-	-	-	-	३.७६	३.६५	३.६५	१४.८५
इतर उत्पन्न	०.३८	०.३९	१.२८	१.२८	०.३८	०.३८	०.३९	१.२८
एकूण उत्पन्न	०.३८	०.३९	१.२८	१.२८	४.१४	४.०३	४.०४	१६.१३
वर्षासाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक बाबीपूर्वी)	०.२२	(३.१७)	(२.२०)	(१२.३३)	३.९३	(४०.६०)	१.४६	(३९.०३)
वर्षासाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक बाबीनंतर)	०.२२	(३.१७)	(२.२०)	(१२.३३)	३.९३	(४०.६०)	१.४६	(३९.०३)
वर्षासाठी करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक बाबीनंतर)	०.२२	(३.१७)	(२.२०)	(१२.३३)	२.९९	(३०.५०)	०.५७	(३९.०३)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (वर्षासाठी नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरून)	२४.०१	२४.०१	२४.०१	२४.०१	२४.०१	२४.०१	२४.०१	२४.०१
भरणा झालेले समाधान भांडवल (दर्जाने सूच्य: रु. १० प्रति समभाग)	-	-	-	-	(५५.९१)	-	-	-
इतर रुबिन्डी (पुनर्व्यवस्थित राखीव वाज्यू)	-	-	-	-	(५५.९१)	-	-	(८३.०६)
प्रति समभाग प्राप्ती (मूल्य) (रु.)*	०.०९	(१.३२)	(०.९२)	(५.९३)	१.२५	(१५.७९)	०.२४	(१६.२५)
प्रति समभाग प्राप्ती (सौमिक्य) (रु.)*	०.०९	(१.३२)	(०.९२)	(५.९३)	१.२५	(१५.७९)	०.२४	(१६.२५)

टीपः-
(i) वरील निष्कर्षांचे पुनर्विलीकृत लेखापरीक्षण समितीने केले असून ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले.
(ii) वरील माहिती म्हणजे वेबी (लिस्टिंग) अॅण्ड आर डिस्कलॉजर (रिक्वायर्समेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या अलेखापरीक्षित तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजकडे वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

दिनांक: ५ ऑगस्ट, २०२४
ठिकाण: मुंबई

संचालक मंडळाच्या वतीने आणि सादरी
नोंद रूईया
संचालक/अध्यक्ष
सीआयएन: ०१२२८३१२

OFFER OPENING PUBLIC ANNOUNCEMENT UNDER REGULATION 18(7) OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED, FOR THE ATTENTION OF THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF

OXYGENTA PHARMACEUTICAL LIMITED

(CIN: L24110TG1990PLC012038)

Registered Office at: Survey No. 252/1, Aroor Village, Sadasivapet Mandal, Medak, Telangana-502 291.
Tel. No.: +91 84552 50080 | Email ID: cs@oxygentapharma.com | Website: www.oxygentapharma.com

This advertisement is issued by Mark Corporate Advisors Private Limited ("Manager to the Offer") for and on behalf of Mr. M V S Prasad Reddy (alias Mr. Mallu Venkata Siva Prasad Reddy) ("Acquirer") pursuant to Regulation 18(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations, 2011"), in respect of the Open Offer to acquire up to 96,16,000 Equity Shares of ₹ 10 each of Oxigenta Pharmaceutical Limited ("OPL"/"Target Company") at a price of ₹ 16 per equity share, representing 26.00% of the Emerging Voting Share Capital of the Target Company.

This Pre-Offer Advertisement should be read in continuation of, and in conjunction with the:
(i) Public Announcement dated April 08, 2024 ("Public Announcement" or "PA");
(ii) Detailed Public Statement which was published on April 18, 2024 in the following newspapers: Business Standard (English), Business Standard (Hindi), Navshakti (Marathi) and Nav Telangana (Telugu) ("Detailed Public Statement" or "DPS");
(iii) Draft Letter of Offer dated April 25, 2024 ("DLOF"); and
(iv) Letter of Offer dated July 27, 2024 ("Letter of Offer" or "LoF").
The Equity Shareholders of the Target Company are requested to kindly note the following information related to the Open Offer:
1) Offer Price: The Open Offer is being made by Mr. M V S Prasad Reddy (alias Mr. Mallu Venkata Siva Prasad Reddy) ("Acquirer") to the Public Shareholders of Oxigenta Pharmaceutical Limited ("OPL"/"Target Company") to acquire up to 96,16,000 Equity Shares having face value of ₹ 10 each at a price of ₹ 16 per equity share ("Offer Price"), payable in cash. There has not been any revision in the Offer Price.
2) Recommendation of the Committee of Independent Directors ("IDC"): The Committee of Independent Directors ("IDC") of the Target Company has issued recommendation (relevant extract) on the Offer, which was published on August 05, 2024 in the above-mentioned newspapers and the same are as under:

Recommendation on the Offer, as to whether the offer is fair and reasonable	IDC is of the view that Open Offer is fair and reasonable.
Summary of reasons for recommendation	IDC has taken into consideration the following for making the recommendation: IDC has reviewed (a) The Public Announcement ("PA") dated April 08, 2024 in connection with the Offer issued on behalf of the Acquirer; (b) The Detailed Public Statement ("DPS") dated April 18, 2024; and (c) The Letter of Offer ("LoF") dated July 27, 2024. Based on the review of PA, DPS and LoF, the IDC is of the opinion that the Offer Price of ₹ 16 per equity share for public shareholders offered by the Acquirer (more than the highest price amongst the selective criteria mentioned under Justification of Offer Price) is in line with the regulation prescribed by SEBI under the Regulations and prima facie appears to be justified. However, the Public Shareholders should independently evaluate the Offer and take informed decision in the matter.

3) There was no Competitive Bid.
4) The dispatch of Letter of Offer to the Public Shareholders as on the Identified Date i.e., July 25, 2024 is in accordance with Regulation 18(2) of SEBI (SAST) Regulations, 2011 and has been completed (either through electronic mode or physical mode) on August 01, 2024. The Identified Date was relevant only for the purpose of determining the Public Shareholders to whom the LoF was to be sent. It is clarified that all the Public Shareholders (even if they acquire equity shares and become shareholders of the Target Company after the Identified Date) are eligible to participate in the Open Offer.
5) A copy of the LoF is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in and BSE at www.bseindia.com. A summary of the procedure for tendering of equity shares in the Open Offer is as below:
a) In the case of Equity Shares held in physical form: Public Shareholders holding Equity Shares in physical form may participate in the Open Offer through the relevant Selling Broker by providing name, address, distinctive numbers, folio numbers, number of Equity Shares held, number of Equity Shares tendered and other relevant documents as mentioned in paragraph 8.12 of the LoF along with duly filled and signed Form SH-4.
b) In the case of Equity Shares held in dematerialized form: Public Shareholders who desire to tender their Equity Shares under the Open Offer would have to approach their respective stock brokers ("Selling Broker") registered with BSE within the normal trading hours of the secondary market, during the Tendering Period in accordance with the procedure as mentioned in point no. 8.11 of the LoF.
c) In the case of non-receipt/non-availability of the form of acceptance/ withdrawal, the application can be made on plain paper along with the following details:
• In case of physical shares: Name, address, distinctive numbers, folio nos. number of shares tendered/withdrawn.
• In case of dematerialized shares: Name, address, number of shares tendered/withdrawn, DP name, DP ID, Beneficiary account no. and a photocopy of delivery instruction in "off market" mode or counterfoil of the delivery instruction in "off market" mode, duly acknowledged by the DP in favour of the Depository Escrow Account.
6) The Open Offer will be implemented by the Acquirer through Stock Exchange Mechanism made available by the Stock Exchanges in the form of separate window ("Acquisition Window") as provided under the SEBI (SAST) Regulations, 2011 and SEBI circular CIR/CFD/POLICYCELL/1/2015 dated April 13, 2015 issued by SEBI

as amended via SEBI circular CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 09, 2016 and SEBI circular SEBI/HO/CFD/DCR/II/CIR/P/2021/1615 dated August 13, 2021, as amended, including any guidelines and circulars issued in relation to the same by the Stock Exchange, clearing corporations and SEBI ("Acquisition Window Circulars").

7) All Documents/information referred under the "Documents for Inspection" will be made available electronically as well as physically for inspection by the Public Shareholder(s) of the Target Company.
8) The Final Observation Letter No. SEBI/HO/CFD-RAC-DCR1/P/OW/2024/23611/1 dated July 23, 2024 and the comments received from SEBI in terms of Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations, 2011 have been duly incorporated in the Letter of Offer and also in this advertisement to the extent applicable.
9) The total purchase consideration for the SPA is ₹ 1,20,00,000. The Acquirer has paid an Earnest Money Deposit ("EMD") of ₹ 10,00,000 on execution of the SPA. The balance amount after adjusting the EMD has been paid by the Acquirer to the Promoter Seller on June 10, 2024.
10) The total purchase consideration for the MOU is ₹ 10,42,89,000. The Acquirer has paid an amount of ₹ 20,00,000 (₹ 10,00,000 each to Non-P